

Mahindra EPC Irrigation Ltd.

Plot No. H-109, MIDC, Ambad Nashik-422 010 India Tel: +91 253 6642000

Email: Info@mahindrairrigation.com www.mahindrairrigation.com

Date: 18th December, 2025

To,
The General Manager,
National Stock Exchange of India
Limited

Exchange Plaza, C-I Block G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400051

NSE Symbol: MAHEPC

The General Manager, BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai- 400 001

BSE Scrip Code: 523754

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of Newspaper Advertisements regarding intimation to the shareholders about opening of a 'Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares' in accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 2, 2025 published in Navshakti and Free Press Journal.

This intimation is also being uploaded on the Company's website at www.mahindrairrigation.com.

You are requested to take the above information on record.

Thanking You

Yours faithfully,

For Mahindra EPC Irrigation Limited

Ratnakar Nawghare Company Secretary and Compliance Officer Membership No. A8458

Place: Nashik

यूनियन **बैंक** 🕼 Union Bank CREDIT RECOVERY AND LEGAL SERVICE DEPARTMENT

नोटीस ताबा

The Capital Building, 1st Floor, Opp. Kulkarni Garden, Sharanpur Road, Nashik खालील सही करणार युनियन बँक ऑफ इंडिया, गंगापूर रोड शाखा, पत्ता श्री गणेश अव्हेन्यू नवश्या गणपतीजवळ, आनंदवल्ली, मेन रोड, गंगापूर रोड, नाशिक, महाराष्ट्र-४२२०१३ चे अधिकृत अधिकारी यांनी सिक्यूरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इन्टरेस्ट (सेकण्ड) ॲक्ट २००६ (२००२ चा कायदा नं. ५४) कायदा आणि कलम १३(१२) अन्वये नियम ३ सह वाचता प्राप्त अधिकाराचा वापर करून सिक्युरिटी इंटरेस्टच्या (एन्फोर्समेंट) नियम २००२ नुसार **दि**. ०९/१०/२०२५ ला मागणी सचना केली होती. कर्जदार श्री. सागर राजेंद्र धमाळ व सौ रंजना राजेंद्र धमाळ यांना कर्जाची रक्कम रू. २३.६९.५३८.०५ (अक्षरी रू. तेवीस लाख **एकोणसत्तर हजार पाचशे अडोतीस व पैसे पाच फक्त)** असे मागणी नोटीस दिल्याचे तारखेपासून ६० दिवसांचे आत भरण्यास सांगितले होते.

कर्जदार हे वरील रक्कम परतफेड करण्यास् असमर्थ ठरल्याने कर्जदार आणि तमाम जनतेला सदरच्या नोटीसीद्वारे सूचित करण्यात येते की, खालील सही करणार अधिकृत अधिकारी यांनी कलम १३(४) अन्वये त्याला/तिला प्रधान केलेल्या अधिकारांचा वापर करून नियम ८ च्या अधिनियमासह खालील नमूद मालमत्तेचा ताबा १२ डिसेंबर २०२५ रोजी घेतला आहे

कर्जदार ओणि तमाम जनतेला सूचित करण्यात येते की, खालील मालमत्तेबाबत कोणीही व्यवहार करू नयेत. केल्यास ते वरील थकीत रक्कम रू. २३,६९,५३८.०५ (अक्षरी रू. तेवीस लाख एकोणसत्तर हजार पाचशे अडोतीस व पैसे पाच फक्त) असे युनियन बँक ऑफ इंडिया यांना देण्यास बांधील राहतील.

सुरक्षित मालमत्तेची पुर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कायद्याच्या कलम १३च्या उप-कलम (८) च्या तरतुदीकडे कर्जदाराचे लक्ष वेधण्यात आले आहे.

– स्थावर मालमत्तेचे वर्णन – खाली वर्णन केलेल्या स्थावर मालमत्तेचे न्याय्य गहाणखतः

एन.ए. मालमत्ता म्हणजेच फ्लॅट नं. ०८ कार्पेट क्षेत्र ४६.६२ स्के.मी. बाल्कनी क्षेत्र ३.०० स्के.मी. दुसऱ्या मजल्यावर, बिल्डिंग गोकुळ ७ नावाने ओळखली जाणारी बांधीव प्लॉट नं. ५+६ क्षेत्र मोजमापीत ६७५.७५ स्के.मी. पैकी स.नं. ९३/१/बी(पी), गांव गंगापूर, ता. व जि. नाशिक येथील स्थित मालमत्तेचा सर्व भाग व पार्सल नाशिक म्युन्सिपल कार्पोरेशन नाशिक हद्दीत. चतुःसिमा खालीलप्रमाणे-

प्लॉट नं. ५/६: पुर्वेसः ओपन स्पेस, पश्चिमेसः ९ मीटर रस्ता, दक्षिणेसः प्लॉट नं. ७, उत्तरेसः स.नं. ९३पी लगत. प्रतंद क्रमांक ०८: पुर्वेस: साईड मार्जिन आणि मोकळी जागा, पश्चिमेस: फ्लॅट नं. ०७

आणि डक्ट पॅसेज, **दक्षिणेस:** फ्लॅट नं. ०९, **उत्तरेस**: साईड मार्जिन

सही / - (श्री रणजीत दास) हिपः स्वैर भाषांता, तफावता असल्यास इंग्रजी ग्राहा. मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ मध्ये

एमटीएनएल भवन, ३रा मजला, स्ट्रॅंड रोड, अपोलो बंदर, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई ४००००५.

मूळ अर्ज क्र. २४० सन २०२४ परि. - १६

आरबीएल बँक लिमिटेड, ...अर्जदार विरुद्ध

मे. विवेक स्टील ...प्रतिवादी ज्याअर्थी, मूळ अर्ज क्र. २४० सन २०२४ सन्माननिय पीठासीन अधिकाऱ्यांसमो

१८/०६/२०२४ रोजी सूचीबद्ध केला होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २४,०८,५७१.७१/ - च्या कर्जाच्या वसलीसाठी तमच्याविरुद्ध दाखल केलेल्या सदर ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज). ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्सची बजावणी होऊ शकली आणि ज्याअर्थी पर्यायी

बजावणीसाठी अर्जाच्या मंजुरी न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या (३०) तीस दिवसांत कारणे दाखविण्यासाठी

मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि

मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; मिळकतींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ

अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकर्तींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत

त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत

व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

तुम्हाला **१६/०३/२०२६ रोजी स. ११.०० वा.** लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत -अर्जदारांना सादर करण्याचे आणि **डीआस्टी-॥** समोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल. माझ्या हस्ते, स्वाक्षरीने आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या २७ नोव्हेंबर, २०२५ रोजी मुंबई येथे दिले.



डीआरटी-॥, मुंबई

सर्व पतिवाद्यांची नावे आणि पत्ते प्रति. १. मे. विवेक स्टील्स.

प्लॉट क्र. ३, श्रीकृष्ण निवास, तळमजला, ८वी खेतवाडी लेन, गिरगाव, मुंबई ४०० ००४ २. श्री. महेंद्रकुमार जी. जैन, मालक, मे. विवेक स्टीलचे,

प्लॉट क्र. ३, श्रीकृष्ण निवास, तळमजला, ८वी खेतवाडी लेन, गिरगाव, मुंबई ४०० ००४

तसेच खालील पत्त्यावर देखील: श्री. महेंद्रकुमार जी. जैन, मालक, मे. विवेक स्टीलचे,

ए ३०१, तिसरा मजला, प्लॉट २६ ए, महावीर दर्शन, खेमराज किशनदास मार्ग, खंबाटा लेन, खेतवाडी, गिरगाव, मुंबई ४००००४.



held in physical form.

Galactico Corporate Services Limited

NOTICE

Members are hereby informed that pursuant to Section 108 and 110 of the Companies Act, 2013, read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and General Circular Nos. 14/2020 dated 8th April. 2020. 17/2020 dated 13th April, 2020, 22/2020 dated 15th June, 2020, 33/2020 dated 28th September, 2020, 39/2020 dated 31st December, 2020, 10/2021 dated 23rd June. 2021. 20/2021 dated 8th December. 2021 and 03/2022 dated 05th May, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations, 2015"), Secretarial Standard on General Meetings ("SS-2") and other applicable laws, rules and regulations (including any statutory modification or re-enactment thereof), the Company has through National Security Depository Limited ("NSDL") has completed the dispatch of Postal Ballot Notice dated 17th December, 2025 ("Postal Ballot Notice") vide email on Wednesday, 17th December,

Resolution mentioned in the said notice. In compliance with the MCA Circulars, the said Postal Ballot Notice is being sent only by electronic mode to those members whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners as on Monday, 15th December, 2025 ("Cut-Off Date") received from the Depositories and whose e-mail address is registered with the Company/Depositories. Members whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners as on the Cut-Off date will only be considered eligible for the purpose of e-voting. A person who becomes a member after the Cut-Off date should treat this Notice

2025 to the members seeking their approval in respect of the Special

for information purpose only. Further, in compliance with the MCA Circulars, the Company has made necessary arrangements for the members to register their email address. Members who have not registered their e-mail address are requested to register the same (i) with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts, if the shares are held in electronic form; and (ii) Contact with RTA, if the shares are

The said notice will also be available on the Company's website at www.galacticocorp.com, website of stock exchange i.e. Bombay Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and on the website of Bigshare Services Pvt Ltd at harshada@bigshareonline.com and on the website of National Securities Depositories Limited https://evoting.nsdl.com

Members are requested to provide their assent or dissent through evoting only. The e-voting facility is provided by NSDL. Some of the important details regarding the e-voting are provided hereunder:

The manner of the participation in casting votes through the remote e voting facility is provided in the notice of the Postal ballot. The said notice also contains instructions with regard to login credentials for members, holding shares in physical form or in electronic form, who have not registered their email addresses either with the Company or

L	For Galactico Cornorate Services Limited		
l	In case shareholders/ investor have any queries regarding E-voting you may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and NSDL e-Voting module available at https://evoting.nsdl.com.		
	End of e-voting period	Upto 5.00 p.m. (IST) on Saturday, 17th January, 2025	
ı		Filday, 19th December, 2025	

Commencement of e-voting period From 9.00 a.m. (IST) on

Pooja Pavan Rathi Date -17/12/2025 Place - Nashik Company Secretary and Compliance Officer

सूचना

बीएएसएफ इंडिया लि. युनिट क्र. १०ए, १०बी, १०सी (भाग), १० वा मजला, गोदरेज

> वन, पिरोजशानगर, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, मुंबई, महाराष्ट्र ४०००७९.

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या खालील नमूद सिक्युरिटीज करिताचे शेअर प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहे आणि सदर सिक्य्रिटीजचे धारक/अर्जदारांनी प्रतिलिपी प्रमाणपत्र जारी करण्यासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे.

कोणीही व्यक्ती ज्यांचा सदर सिक्युरिटीजच्या संदर्भात दावा असल्यास सदर तारखेपासून १५ दिवसांत तिच्या नोंदणीकृत कार्यालयात असा दावा दाखल करणे आवश्यक आहे, अन्यथा कंपनी पुढील सूचने शिवाय प्रतिलिपी प्रमाणपत्र जारी करण्याची कार्यवाही करेल.

भागधारक/	कंपनीचे	फोलिओ क्र.	प्रमाणपत्र	धारण	विभिन्न क्र.
दावेदाराचे	नाव		豖.	केलेल्या	
नाव				रोख्यांची	
				संख्या	
मयत नंदलाल	बीएएसए	बी९एन०००२३१०	१३३३४७	१०	१०८६३३७०-१०८६३३७९
सतीशचंद्र बंधोपाध्याय	इंडिया लिमिटेड		१३३३४८	१०	१०८६३३८०-१०८६३३८९
यांचे	।लामटङ		१३३३४९	१०	१०८६३३९०-१०८६३३९९
कायदेशीर			१३३३५०	१०	१०८६३४००-१०८६३४०९
वारसाद्वारे			१३३३५१	१	१०८६३४१०-१०८६३४१०
गायत्री आशुतोष			१३३३५२	१	१०८६३४११-१०८६३४११
खांडेपारकर			७००००१३३	१०	५०६७२१–५०६७३०
(दावेदार)			७००००१३८	१०	५१०५९१-५१०६००
मार्फत 🎺			७००००१४५	१०	५११४३१-५११४४०
			१७६०००७	40	१२२९७५२-१२२९८०१
			६३ऽ०००७	१५	३८९१०६६-३८९१०८०
			७०००११०४	४७	५७३४७८०-५७३४८२६

दिनांक : १८/१२/२०२५

ठिकाण : मुंबई मयत. नंदलाल सतीशचंद्र बंधोपाध्याय त्यांच्या कायदेशीर वारस

गायत्री आश्तोष खांडेपारकर (दावेदार) मार्फत

मुंबई येथील न्यायाधिकारितेच्या उच्च न्यायालयात सर्वसाधारण मूळ दिवाणी न्यायाधिकरण लवादी संदर्भ क्र. एआरबी/सीओएस/६६ सन २०१४ मधील वाणिज्यिक निष्पादन अर्ज क्र. ४८९ सन २०२२

दि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लि. मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज् ॲक्ट, २००२ अंतर्ग नोंदणीकृत सहकारी संस्था जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे कॉसमॉस टॉवर, प्लॉट क्र. ६, आयसीएस कॉलनी, युनिर्व्हिसिटी रोड, गणेश खिंड, शिवाजी नगर, पुणे-४११००७. आणि तिचे विभागीय कार्यालय आहे होरायझन बिल्डिंग, २रा मजला

रानडे रोड आणि गोखले रोड जंक्शन, गोखले रोड (उत्तर), दादर (पश्चिम), विरुध्द १. शैलेश भार्गव शिंगरे वय : प्रौढ, भारतीय रहिवासी, राहणार : ए/२०४, ब्रह्मा सिद्धी सीएचएसएल,

अप्पासाहेब मराठे रोड, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२४. बाबा राममुरत मौर्या वय : प्रौढ, भारतीय रहिवासी, राहणार : फ्लॅट क्र. ६, विंग एच/१, लॉरेन्स पार्क सीएचएसएल, विजय पार्क, नायगाव (पश्चिम), ठाणे. जलाल अब्दल सलाम

वय : प्रौढ, भारतीय रहिवासी, राहणार : ए/३०३, अस्मिता क्रेसेंट, अस्मिता क्लबजवळ, मीरा रोड (पू.), ठाणे ४०१ १०७. न्यू फॉर्च्युन कार डीलर प्रोप्रायटरशीप फर्मचे एकमेव प्रोप्रायटर शौकत अली जलील खान, कार्यालय:

दकान क्र. सी/४, लतीफ पार्क, एस. के. स्टोनसमोर, एम. बी. रोड (पूर्व), ठाणे ४०११०७ सुहास एम. चिकोडे वय : प्रौढ, व्यवसाय : कन्सलटन्सी, राहणार : फ्लॅट क्र. १००१, सरस्वती

सीएचएस, नवघर रोड, म्हाडा बस डेपो समोर, मुलुंड पूर्व, मुंबई ४०० ०८१. रश्मी एस. वैद्य वय : प्रौढ, व्यवसाय : गृहिणी, राहणार : बिल्डिंग क्र. ९५/बी/१०५,

तारागगन सीएचएस लि., १३ वा रोड, टिळक नगर, मुंबई ४११ ०८९. जप्त केलेल्या मिळकतीवर दावे असलेल्या सर्व संबंधित व्यक्तींना बॉम्बे हायकोर्ट, (ओरिजनल साईड) रुल्स, १९८० च्या नियम ५८१ अंतर्गत सूचना

याअर्थी १८ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या स्थावर मिळकतीच्या विक्रीच्या आदेशाला अनुसरून शेरिफांनी **फ्लॅ** क्र. ५०७, ५वा मजला, ओम चिंतामणी (प्रभादेवी) को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसाँयटी लि. खेड गल्ली प्रभादेवी, दादर (पश्चिम), मंबई- ४०००२५ येथे स्थित, वसलेल्या आणि अशा प्रतिवादी क्र. १ यांच्या ओनरशीप निवासी परिसराचे हक्क, नामाधिकार आणि हितसंबंधामधील १००% शेअर्स वरील नावाच वादींसाठी जाहीर लिलावाने विकण्याचे निर्देश दिले आहेत.

वरील नावाच्या मिळकतीवर हक्क किंवा प्रभार, दावे असलेल्या सर्व व्यक्तींना (दावे समाविष्ट आणि जप्तीसाट हरकत किंवा ती बाजूला काढण्यासाठी इच्छुक वगळून) सूचना याद्वारे देण्यात येते की, त्यांनी असे हक्क, दावे किंवा प्रभाराचे गंभीरपणे पृष्ठी केलेले किंवा शपथेवर प्रमाणित शपथपत्र सदर कार्यालयात २७ **जानेवारी, २०२६** रोजी किंवा पर्वी दाखल करणे आवश्यक आहे. सदर दिनांक ४ नोव्हेंबर, २०२५

(शोनाली के. दिघे)

क्र. ५०५, ५०६, ५११, ५वा मजला, व्होकार्ड बिल्डिंग क्र. जी. टी. हॉस्पिटल कंपाऊंड, एल. टी. मार्ग पोलिस स्टेशन समोर, मुंबई-४००००१ टीप: तुम्हाला याद्वारे कळविण्यात येते की, राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय विधी सेवा समिती, जेल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती यांचेकडून पात्रता निकषांनुसार तुम्हाला मोफ वरीलपैकी कोणत्याही विधी सेवा प्राधिकरण/ समितीशी संपर्क करू शकता.

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. – ॥ मध्ये

(भारत सरकार, वित्त मंत्रालय)

३रा मजला, एमटीएनएल इमारत, स्ट्रॅंड सिनेमाजवळ,

कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४०० ००५ मूळ अजे क्र. ८३० सन २०२४

> परि.क्र समन्स ...अर्जदार

विरुद्ध

इंडियन ओव्हरसीज बँक

मे. विवांता इम्पेक्स आणि इतर. …प्रतिवादी

न्याअर्थी, वरील नमूद <mark>ओए क्र. ८३० सन २०२४</mark> सन्माननिय पीठासीन अधिकाऱ्यांसमोर २८.१०.२०२४ रोजी सूचीबद्ध केला होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन **रु. ४,५६,८७६/–** च्या कर्जाच्या वसुलीसाठी

नुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओए) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज). ज्याअर्थी, सर्व सामान्य पद्धतीने समन्स/सूचनेची बजावणी होऊ शकला आणि ज्याअर्थी पर्यायी

बजावणी साठी अर्जाच्या मंजुरी न्यायाधिकरण द्वारे मंजुरी दिली आहे. ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत

विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३० (तीस) दिवसांत कारणे दाखविण्यासाठी;

 मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३-ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे :

;iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३-ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला

तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्य कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३-ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक विक्री. भाडेपडा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्य विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्य खात्यामध्ये जमा केली पाहिजे

तुम्हाला या न्यायाधिकरणासमोर वैयक्तिकरित्या किंवा वकिलामार्फत हजर आणि अर्जदाराल र्देण्यात आलेल्या प्रतीसह आणि १७/०४/२०२६ रोजी स. ११ वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांना सादर करण्याचे आणि मागितलेली दाद का मंजूर केली जाऊ नये, याचे कारण दाखवण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.

vii) सूचना घ्यावी की, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जदाराचे म्हणणे ऐकून, अर्जावर सुनावर्ण होऊन निकाल दिला जोईल. ाझ्या हस्ते, सहीने आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या **१२ डिसेंबर, २०२५** रोजी दिले

प्रबंधक डीआरटी-॥, मुंबई

सर्व प्रतिवाद्यांची नावे आणि पत्ते १. मे. विवांता इम्पेक्स (कर्जदार)

मालक - कु. पूजा वाय नरुला यांच्यामार्फत २५१, जलाराम कृपा, २०१/२०४

मंगल भवनच्या मागे, २रा मजला कानेरी, भिवंडी - ४२१३०२ आणि येथे देखील: ९५८/९५९, कृष्णा बाई कंपाऊंड, डापोडा रोड, भिवंडी जिल्हा,

कु. पूजा यशपाल नरुला (हमीदार) बी - ३०२, शिव शिवम, न्यू लिंक रोडजवळ. आदर्श नगर, लोटस पेट्रोल पंपाजवळ,

ठाणे. मंबई - ४२१ ३०२.

RELIANCE

भागधारकांना सूचना

प्रत्यक्ष शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष विंडो

ऑगस्ट, २०२५ आणि १९ ऑक्टोबर, २०२५ रोजीच्या आमच्या वृत्तपत्रातील जाहिराती व्यतिरि आणि २ जुलै, २०२५ रोजीच्या सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-पीओडी/पी/सीआयआर/ २०२५/९७ च्या संदर्भात, भागधारकांना पुन्हा एकदा कळविण्यात येते की, रप्रिल, २०१९ पूर्वी दाखल केलेल्या आणि कागदपत्रांमध्ये/प्रक्रियेत/किंवा इतर कारणांमुळे नाकारण्यात दाखल करण्याची संधी देणारी एक-वेळची विशेष विंडो ०६ जानेवारी, २०२६ पर्यंत उघडण्यात आली आहे. इस्तांतरणासाठी पुन्हा सादर केलेले शेअर्स या विंडो कालावधीत केवळ डीमटेरियलाइज्ड स्वरूपात प्रक्रिय केले जातील.

या संधीचा लाभ घेऊ इच्छिणारे पात्र भागधारक आवश्यक कागदपत्रांसह हस्तांतर विनंती कंपनीच्या रजिस्टा आणि टान्सफर एजंट म्हणजेच केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (युनिट: रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) यांच्याकडे सेलेनियम टॉवर-बी, प्लॉट क्र. ३१ आणि ३२, गाचीबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद-५०००३२ येथील कार्यालयात सादर करू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया सेबी परिपत्रकाची लिंक पहा https://tinyurl.com/sebicjul25 किंव

reliancepower.investor@reliancegroupindia.com किंवा rpower@kfintech.com र्डमेल पाठवा

टीप: कंपनी तिच्या सदस्यांना सर्व संप्रेषण डलेक्टॉनिक पद्भतीने प्राप्त करण्यासाठी डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/केफिनटेक/कंपनीकडे त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत करण्यास किंवा अद्यावत करण्यास प्रोत्साहित करते. प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आणि जलद आणि सुरक्षित व्यवहार सुलभ करण्यासाठी त्यांच्या होल्डिंग्ज डीमटेरियलायझेशनचा विचार करण्याची विनंती केली जाते. ज्या सदस्यांचे फोलिओ, पॅन, केवायसी तपशील किंवा नामांकनाची निवड अद्यतनित केलेली नाही, त्यांना einward.ris@kfintech.com वर संबंधित आयएसआर फॉर्म सादर करून वरील तपशील अद्यतनित करण्याची विनंती केली जाते किंवा वरील पत्त्यावर प्रत्यक्ष प्रत पाठवावी

रिलायन्स पाँवर लिमिटेड करित ठिकाण: मुंबई तारीख: १७ डिसेंबर, २०२५ कंपनी सचिव रिलायन्स पॉवर लिमिटेड सीआयएन: एल४०१०१एमएच१९९५पीएलसी०८४६८७

नोंदणीकृत कार्यालय: रिलायन्स सेंटर, तळ मजला, १९, वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई ४०० ००१द्रध्वनी:+९१ २२ ४३०३ १०००

ई-मेल: reliancepower.investors@reliancegroupindia.com वेबसाइट: www.reliancepower.co.in

जाहीर सूचना

सोसायटी लिमिटेड, ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी गहनिर्माण संस्था असन् नोंटणी क. बीओएम (डब्ल्यपी) एचएसजी (टीसी)/१०६६ सन् १९८४-८५, नोंदणीकृत कार्यालय जी, श्री राणी सती नगर, एस. व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई ४०० ०६४ येथे असलेल्या (यापुढे **''सदर सोसायटी''**) सोसायटीच्या जमिनीबाबत तसेच त्यावर उभारलेल्या ११ इमारतींबाबत, तसेच त्यास अनसंगिक संरचना जसे की सोसायटी रूम, लिफ्ट रूम पंप रूम, तसेच 'डाफ्टरी बिल्डिंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वतंत्र संरचनेखालील जमीन व तेच्याशी संलग्न असलेली जमीन जी भूतळ अधिक एक मजला (जी+१) अशी लहान स्वतंत्र इमारत असन. जी सोसायटीच्या जमिनीचा अविभाज्य भाग आहे व जी. श्री राणी सती नगर. एस. व्ही रोड, मालाड (पश्चिम), मुंबई ४०० ०६४ येथे स्थित आहे), याबाबतचे हक्क, मालकी हक्क रात, गांताल (तारचा), तुच्य करण्यात करणा व्याप्त कार्यात्र है. तार्वाच्यात्र हक्ष, तार्वाच्यात्र हक्ष, हितसंबंध व पात्रता यांची चौकशी करीत आहे, ज्याचे अधिक तपशीलवार वर्णन खालील परिशिष्टामध्ये करण्यात आले आहे (अनुक्रमे, प्रथम ''**जमीन'**', द्वितीय '**'इमारती'**', तृतीय '<mark>अनुषंगिक संरचना''</mark> व चतुर्थ ''डा<mark>फ्टरी बिल्डिंगखालील जमीन''</mark> आणि एकत्रितपर्

सदर मालमत्तेबाबत किंवा तिच्या कोणत्याही भागाबाबत, तसेच त्यास संबंधित फ्लोअर स्पेर इंडेक्स/फ्लोअर एरिया रेशो, हस्तांतरणीय विकास हक्क व विकास क्षमतेबाबत, किंवा सोसायटीचे शेअर्स तसेच इमारतींतील फ्लॅट्स जे सोसायटी किंवा तिच्या सदस्यांच्या मालकीचे व ताब्यात आहेत यांबाबत, तसेच त्यांचा ताबा, वापर किंवा अधिवास यांबाबत, विकी, हस्तांतरण, वाटप अदलाबदल, देणगी, हस्तांतरणपत्र, तारण, धारणाधिकार, भार, न्यास, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा भाडेकरार, उप-भाडेकरार, परवाना, अधिवास हक्क, भार, वारसा, वसीयत, उत्तराधिकार, कौटुंबिव व्यवस्था/तडजोड. इच्छापत्र, साक्षांकित दस्तऐवज, प्रॉबेट, प्रशासन पत्रे, सविधाधिकार, ताबा निर्वाह, विकास हक्क, कोणत्याही न्यायालयाचा अंतरिम किंवा अंतिम हुकूम किंवा आदेश, किंव कोणत्याही करार/संविदा अंतर्गत, किंवा अन्य कोणत्याही प्रकार, कोणत्याही व्यक्तीस/व्यक्तींन कोणताही हक, मालकी हक, हितसंबंध, लाभ, दावा किंवा मागणी असल्यास, अशा सर्वांनी त्यांच्या अशा दाव्याची माहिती सर्व संबंधित दस्तऐवजी पुराव्यांच्या नोटरीकृत सत्य प्रतींसह, लेर्ख स्वरूपात, खाली सही करणाऱ्यास, आर्केड हाऊस, १ ला मजला, चिल्ड्रन्स अकॅडमी शेजारी, आत्माराम सावंत मार्ग, अशोक नगर, कांदिवली (पूर्व), मुंबई ४०० १०१ येथे, सदर जाहि सूचनेच्या प्रसिद्धीच्या दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळवावी; अन्यथा, अश र्भेणत्याही व्यक्तीचा/व्यक्तींचा, असल्यास, असा कथित हक्क, मालकी हक्क, हितसंबंध, लाभ दावा किंवा मागणी माफ व/किंवा त्याग केलेली समजण्यात येईल, तसेच ती शून्य, अमान्य अस्तित्वहीन व बंधनकारक नसलेली ठरेल.

वरील संदर्भित परिशिष्ट (मालमत्तेचे वर्णन)

सदर मुक्तहकाची सलग अशी सर्व ती जमीन व जिमनीचा भाग, प्लॉट 'जी' म्हणून ओळखल जाणारी, एकूण ६,५५३.४० चौ. मीटर क्षेत्रफळाची, दिनांक ३१ डिसेंबर, २०२० रोजीच्या एकतर्फी समजलेला हस्तांतरण करारनाम्यानुसार, सी.टी.एस. क्र. ६६९, ६६९/१ व ६६९/२ ६७० (भाग), ६७०/१, ६७०/३ ते ६७०/६, ६७१/ए (भाग), गाव मालाड (दक्षिण), तालुक बोरिवली, नोंदणी उप-जिल्हा बांदा, जिल्हा मंबई उपनगर, ग्रेटर मंबई हद्दीत येणारी, व श्री राणी सर्त नगर, एस. व्ही. रोड, मालाड (पश्चिम), मुंबई - ४०००६४ येथे स्थित असून, खालीलप्रमाणे सीम

निश्चित केलेली आहे, म्हणजेच : : सी.टी.एस. क्र.६६८, ६६४, ६६३ व ६६२ असलेल्या जिमनी उत्तर किंवा उत्तर दिशेस दक्षिण किंवा दक्षिण दिशेस : सी.टी.एस. क्र. ६७३ व ६७२ असलेल्या जिमनी; गाव पहाडी-गोरेगाव यांच्या हदींनी; पूर्व किंवा पूर्व दिशेस

पश्चिम किंवा पश्चिम दिशेस : एस. व्ही. रोड ने. द्वितीय: इमारती:

. पदर जिमनीवर उभ्या असलेल्या परस्पर जोडलेल्या एकूण ११ (अकरा) इमारती, ज्या इमारत क्र जी-१ ते जी-११ अशा क्रमांकांनी ओळखल्या जातात. आणि प्रत्येकी तळ मजला व त्यावरील चार मजले अशी रचना असलेली, ''श्री राणी सती नगर'' या नावाने ओळखली जाणारी संकुल रचना, ज्यामध्ये एकुण १७५ (एकशे पंच्याहत्तर) विद्यमान फ्लॅट्स समाविष्ट आहेत ततीयः परक संरचनाः

ृ सदर जिमनीवर उभारण्यात आलेल्या व अस्तित्वात असलेल्या पंप रूम, मीटर रूम इत्यादी पूरक

चतर्थः डाफ्टरी दमारतीखालील जमीनः 'डाफ्टरी बिल्डिंग['] म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वतंत्र संरचनेस खालील व तिला संलग्न

असलेली सलग जमीन, जी एस. व्ही. रोड व सोसायटीच्या इमारतींच्या दरम्यान स्थित असून, तळ मजला व त्यावरील एक मजला (जी + १) अशी रचना असलेली लहान स्वतंत्र इमारत असून, सदर मालमत्तेचा अविभाज्य भाग व तुकडा म्हणून त्यावर उभी आहे. मुंबई, दिनांक १८ डिसेंबर, २०२५ सही / -

सुश्री. रजनी भोर वकील, बॉम्बे उच्च न्यायालय

जाहीर सूचना

सूचित करण्यात येते की, आम्ही सुरज इस्टेट डेव्हलपर्स लिमिटेड **(''भाडेपट्टाधारक'')**, ही कंपनी कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत नोंदणीकृत असून तिचे नोंदणीकृत कार्यालय ३०१, ३ रा मजला, अमन चेंबर्स, वीर सावरकर मार्ग, बेंगळ केमिकल्स समोर, प्रभादेवी, मुंबई ४०००२५ येथे आहे, यांच्या भाडेपट्टा हक्क, मालकी, हितसंबंध, लाभ व कोणत्याही स्वरूपाचे हक्क यांची चौकशी करीत आहोत. ही चौकशी इंडिया रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट फंड सिरीज २ (''ग्राहक'') यांच्या वतीने, खालील परिशिष्ट मध्ये अधिक विशेषरित्या वर्णन केलेल्या मालमत्तेबाबत ("मालमत्ता")करण्यात येत आहे. व्यावसायिक व्यवस्थेचा एक भाग म्हणून, भाडेपट्टाधारक सदर मालमत्तेसंदर्भात प्राप्त केलेल्या भाडेपट्टा हक्कांवर तारण व भार स्वरूपात आमच्या ग्राहकांच्या फायद्यासाठी सुरक्षा हित निर्माण

सर्व व्यक्ती/संस्था, ज्यामध्ये परंतु त्यापुरते मर्यादित न राहता वैयक्तिक व्यक्ती हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ), कंपन्या, बँका, वित्तीय संस्था, बिगर-बँकिंग वित्तीय संस्था, फर्म्स, व्यक्तींच्या संघटना किंवा नोंदणीकृत अथवा अनोंदणीकृत कोणतीही व्यक्तीसंस्था, कर्जदार व/किंवा सावकार, ज्यांना सदर मालमत्तेबाबत किंवा तिच्या कोणत्याही भागाबाबत विक्री, देवाणघेवाण करार/समझोते, विकास हक्क, मार्गाधिकार, भागीदारी, अडथळा, भाडेपट्टा उप-भाडेपट्टा, परवाना, हक्कांतरण, तारण (समताधारित अथवा अन्य) वारसा, उत्तराधिकार, देखभाल, भाडेहक्क, वसीयत, संयुक्त उपक्रम, देणगी ट्रस्ट, हस्तांतरण, धारणाधिकार, भार, शेअर, तारण ठेव, सुविधाधिकार ताबा, लिस-पेन्डन्स, आरक्षण, कौटुंबिक व्यवस्था/समेट किंवा अन्य कोणत्याही प्रकारची व्यवस्था, जप्ती, स्थिगिती आदेश, कोणत्याही न्यायालय, न्यायाधिकरण, महसूल किंवा वैधानिक प्राधिकरण अथवा लवादाने दिलेल्या कोणत्याही हकूम, आदेश किंवा पुरस्काराअंतर्गत, कालमर्यादा अधिकार पर्व-अधिकार, कोणत्याही सामंजस्य करार, विक्री करार, पाँवर ऑफ अटर्नी, वाटपपत्र, पर्याय, एफएसआय/एफएआर उपभोग, प्रथम नकाराचा अधिकार किंवा अन्य हस्तांतरण, कर्ज, आगाऊ रक्कम, कोणतीही जबाबदारी किंवा बांधिलकी अथवा कोणत्याही स्वरूपाचा हक्क, दावा, हरकत, मागणी किंवा हितसंबंध असल्याचा दावा असेल, अशा सर्वांनी या सूचनेच्या दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत खालील पत्त्यावर किंवा ई-मेलद्वारे, लेखी स्वरूपात आवश्यक कागदपत्रीय पुराव्यासह आम्हांस कळवावे: फॉक्स मंडल अँड असोसिएट्स एलएलपी, द कॅपिटल, २०७बी, २ रा मजला, जी ब्लॉक,

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१ आणि/किंवा ई-मेल: sushant.shetty@foxmandal.in वरील मुदतीत तसे न केल्यास अशा सर्व दावे व/किंवा हरकती त्यागलेल्या व/किंवा सोडून दिलेल्या मानल्या जातील.

परिशिष्ट

शिवाजी पार्क स्कीममधील प्लॉट क्रमांक १३६ असलेली संपूर्ण भाडेपट्टा जमीन, क्षेत्रफळ ३८९.६३ चौ. मीटर (मालमत्ता कार्डनुसार) व ३८४.६९ चौ. मीटर (मालकी कागदपत्रांनुसार) (समतुल्य ४६६ चौ. यार्ड्स) किंवा त्याच्या आसपासची, त्यावर उभी असलेली "शिव तीर्थ" (पूर्वी "वेणू निनाद" म्हणून ओळखली जाणारी) इमारत, ज्यामध्ये तळमजला व त्यावर ५ वरचे मजले तसेच तेथील मंदिर समाविष्ट आहे, जी नवीन सर्व्हे क्रमांक १४८९ (भाग), कॅडस्ट्रल सर्व्हें क्रमांक १८४६, माहिम विभाग आणि 'जी' वॉर्ड क्रमांक ४८८५(१), नोंदणी जिल्हा व उप-जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर यामध्ये येते आणि खालीलप्रमाणे सीमाबद्ध आहे:

उत्तरेस : शिवाजी पार्क स्कीममधील प्लॉट क्रमांक १३७; दक्षिणेस : शिवाजी पार्क स्कीममधील प्लॉट क्रमांक १३५; पर्वेस : शिवाजी पार्क स्कीममधील प्लॉट क्रमांक १७३; आणि पश्चिमेस : डॉ. एम. बी. राऊत मार्ग म्हणून ओळखला जाणारा ४० फूट रुंद रस्ता.

मुंबई दिनांक: १८ डिसेंबर, २०२५

> सुशांत शेट्टी भागीदार FoxMandal

सही

जाहीर सूचना सूचनेनुसार,आम्ही श्री.मिखाईल गौरव भट्ट यांचा हक्क तपासत आहोत. सदर हक्कांमध्ये सुमित अपार्टमेंट्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडचे रुपये ५०/- प्रत्येकीचे एकूण १२५ शेअर्स, ज्यांचे वैशिष्ट्यांकित क्रमांक १७५१ ते १८७५ आहेत. तसेच फ्लॅट क्रमांक ५, सुमारे १०८३ चौ. फूट (१००.६५ चौ. मीटर) किंवा त्याच्या आसपासचे कार्पेट क्षेत्रफळ (लेआउट प्लॅनमध्ये वास्तुविशारदाने प्रमाणित केल्यानुसार) आणि एमसीजीएम कॅपिटल व्हॅल्यू स्टेटमेंट प्रमाणे सुमारे ९३. चौ. मीटर किंवा त्याच्या आसपासचे कार्पेत क्षेत्रफळ, "समिट अपार्टमेंट्स" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या ३ रा मजल वर स्थित, प्लॉट क्रमांक ३१-ए, कार्मायकल रोड, मुंबई ४०० ०२६, सी.एस. क्रमांक ७२३, मालाबार व कंबाला हिल विभाग यांतील सर्व लाभकारी हक्क, मालकी व हितसंबंध यांचा समावेश आहे. सदर शेअस किंवा सदर जागेबाबत कोणत्याही व्यक्ती/व्यक्तींना काही दावा असल्यास, त्यांनी ग सूचनेच्या प्रकाशनाच्या दिनांकापासून ११ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्री पुराव्यासह खाली सही करणाऱ्याकडे लेखी स्वरूपात आपले दावे सादर करावेत: अन्यथा

> राजन हिरानंदानी भागीदार

राजन हिरानंदानी अँड असोसिएट्स ५०४ ए/बी नीलकंठ, ९८ मरीन ड्राइव्ह,

असे दावे असल्यास ते त्यागलेले मानले

जातील.

मुंबई ४००००२ **दिनांक:** १८ डिसेंबर, २०२५

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय ढंडाधिकारी वसई विभाग वसई यांचे कार्यालय ग्रीप्रस्था, नालासो[ँ]पारा-विरार लिंक रोड, एच.पी वेटोलपंपाच्या पुढे,निळेमोरे नालासोपारा प, ४०१२०[:] दरध्वनी क्रमांक ०२५०-३२०८८०

mail ID: vasaisdo@gmail.cor जाहीर सुचना याद्वारे जाहीर अवाहन करण्यांत येत की, श्री मोहम्मद इलियास अरिफ चौधरी व इतर १, रा पारस नगर, फेस २. बी विंग २०३, बोईसर पूर्व, ता. वसई, जि. पालघर व इतर १ यांनी मौजे वालीव, ता. वसईं, येथील स.नं. ९८/११ या मिळकतीवरी फेरफार क्रमांक ९५४२ च्या विरूध्द अपिलार्थ यांनी इकडील न्यायालयात क्र. व्हीडी/आरटीएस अपिल/संकिर्ण नं. १२९/२०२४ दाखल केलेर आहे. प्रस्तुत् अपिलामधील जमिन मिळकतीचा

तपशील खालील प्रमाणे : गावाचे नाव स.नं./हि.नं. क्षेत्र(हे.आर) आकार वालीव ९८/११ ०-०३-६६ | प्रस्तुत प्रकरणी खालील सामनेवाले हे खलील नमुख ात्यावर तलाठी रजिस्टर ए.डी/पोस्टाने यांचे मार्फें नोटीस पाठविण्यात आल्या होत्या सदर खातेदार नमुद पत्यावर राहत नसल्याबाबत अहवाल प्राप्त झाला आहे. तरी सदर आरटीएस अपिलाची प्रनाताणी या कार्यालयात दिनांक ०५/०१/२०२१ रोंजी सकाळी ११.०० वा ठेवण्यात आलेलों आहे. त्यामुळे प्रस्तुत अपिल प्रकरणांत खालील नमुद सामनेवाले यांनी अगर त्यांचेतर्फे कायदेशीर वारर आगर हितसंबधित अन्य कोणताही व्यक्ती यांनी जाहीर नोटीसद्वारे उपविभागीय अधिकारी कार्यालय वसई यांचे न्यायालयात नेमृत दिलेल्या तारखेस व वेळेस आवश्यक त्या कागदपत्रांसह न चुकता हजर रहावे. अन्यथा उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे गुणवत्तेवर निर्णय घेणेत येईल याची नोंद

घ्यावी. सामनेवाले वांचे नावे:-

१) श्री. हनीफ आय शेख मयत तर्फे वारस १/९. इमरान हनीफ शेख

१/२. जरिना हनीफ शेख १/३. रूहीना हनीफ शेख १/४. सगुप्ता हनीफ शेख १/५. फरहीन हनीफ शेख

१/६. रेश्मा हनीफ शेख

१/७. अरमान हनीफ शेख

१/८. हबीबा हनीफ शेख रा. फ्लॅट नं. बी ०२०२. हिलटॉन रेजन्सी. को. ऑ. ही सो., एव्हरशाईन सिटी, वसई पू, ता. वसई, जि.

mahindra EPC महिंद्रा ईपीसी इरिगेशन लिमिटेड

उपविभागीय अधिकारी, वसई

नों. कार्यालय: प्लॉट क्र. एच-१०९, एमआयडीसी अंबड, नाशिक - ४२२०१० ई-मेल : info@mahindrairrigation.com वेबसाईट : www.mahindrairrigation.com सीआयएन नं. : एल२५२००एमएच१९८१पीएलसी०२५७३१

दू. : ९१ २५३६६४२०० प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्य सर्व भागधारकांना सचना प्रत्यक्ष शेअर्ससाठी हस्तांतरण विनंत्या

पुन्हा सादर करण्याकरिता विशेष कक्ष

यादारे सचना देण्यात येते की. ०२ जलै. २०२५ दिनांकित सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सर्क्यलर क. सेबी/एचओ/एमआयआरएसडी एमआयआरएसडी-पीओडी/पी/सीआयआर २०२५/९७ नुसार प्रत्यक्ष शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्य पुन्हा सादर करता याव्यात यासाठी ०७ जुलै, २०२५ पासू ०६ जानेवारी, २०२६ पर्यंत सहा (०६) महिन्यांच्य कालावधीसाठी एक विशेष कक्ष उघडण्यात आला आहे ०१ एप्रिल, २०१९ पूर्वी जे हस्तांतरण विलेख सादर केले होते परंत दस्तावेज / प्रक्रियेतील त्रुटींमुळे / किंवा अन कारणांनी फेटाळले / परत केले / विचारात घेतले नव्ह

त्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे. उपरोक्त कालावधीत रितसर सुधारित आणि पुन्ह केलेल्या सर्व हस्तांतरण विनंत्या हस्तांतरण -नि-डिमॅट माध्यमातून कृतीशील केल्या जातील म्हणजेच फक्त डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स हस्तांतरित आणि जारी

त्यानुसार सादरकर्त्यांकडे एक सक्रिय डिमॅट अकाऊंट अस

गरजेंचे आहे. पात्र गुंतवणुकदारांनी कंपनीकडे आणि /किंव मे. केफीन हेकनॉलॉजीज लिमिटेड, कंपनीचे रजिस्टारकड खाली दिलेल्या संपर्क तपशिलांवर सर्व कामाच्या दिवशी स ९:०० ते सं. ५:०० पर्यंत निर्धारित मुदतीत कलायंट मास्ट लिस्ट (सीएमएल), रितसर केलेले हस्तांतरण विलेख, मूव शेअर प्रमाणपत्रे आणि अन्य कोणतेही आवश्य दस्तावेजांसह सर्व आवश्यक दस्तावेजांसहीत त्यांच पुनर-सादरीकरण विनंत्या सादर करणे गरजेचे आहे नाव केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड

कार्व्ही सेलेनियम टॉवर बी. प्लॉट क्रमांक बोवली. हैदाबाद - ५०००३२ +०२२-४६१७०९११

ई-मेल आयडी महिंद्रा ईपीसी इरिगेशन्स लिमिटेड साठी सही/-

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी सभासदत्व क्र.ए८४५८ ठिकाण : नाशिक

दिनांक : १८ डिसेंबर, २०२५

रत्नाकर नवघरे

जागरूकता उपक्रम

शनिवार, २० डिसेंबर २०२५; सायंकाळी ६:०० वाजल्यापासून. शिवम सुंदरम व्हेज रेस्टॉरंट, शॉप नं. 123, सराफ चौधरी नगर, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व, मुंबई - 400 101, महाराष्ट्र.

शनिवार, 20 डिसेंबर 2025; सायंकाळी 6:00 वाजल्यापासून. हॉटेल प्रसाद फूड डिव्हाईन, एसएस बिझनेस पार्क, छत्रपती शिवाजी महाराज सर्कल ओंकार नगर, सागरली गाव, डोंबिवली पूर्व - 421 203, महाराष्ट्र.

> वॉक-इनला परवानगी दिली जाणार नाही. I HDFC

म्युचुअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन असते, योजनेशी संबंधित सर्व दस्तावेज काळजीपूर्वक वाचावेत.

जाहीर नोटीस ग नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते र्क गाव मौजे समेळ,तलाठी सजा : उमराळे, तालुक वसई, जिल्हा: पालघर, येथील जमीन मिळक ज़ीचा सर्वे / हिस्सा नं. ४२/४/१, क्षेत्र १७.४०.०० आ*ज* चौ मी आकारणी रू १७४०० पैसा ही जमी ... मेळकत माझे अशिल **रमेश नारायण देशमुख** मनोहर नारायण देशमुख हयांचे मालकीची कब्जेवहीवाटीची आहे. सदर वर वर्णन केलेल्य जमीन मिळकतीची मालकी निर्वेध (टायटल क्लिय असणेबाबत माझे अशिलांतर्फे सदरची जाही गोटीस प्रसिद्ध करीत आहे. तसेच सदर जमी मेळकतीची वसई विरार शहर महानगर पालिव

कार्यालयतुन बांधकाम परवानगी घेणेची आहे. तरी सदरबाबत कोणासही काहीएक हरकत, वाट दावा असल्यास व सदर मिळकतीवर कोणीह इसमाचा हक्क अधिकार किंवा हितसंबंध असेल व सदर मिळकती संदर्भात कोणाही व्यक्तीचा व संस्थेचा कुठल्याही प्रकारचा हक्क, अधिका वहीवाट, बक्षीस, कब्जा, बोजा किंवा हितसंबं असल्यास सदरहु नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १ दिवसांचे आत सर्व लेखी पुराव्यानिशी खाली प्रत्यावर कळवावे. अन्यथा कोणाचाही काहीही हक्क, हितसंबंध नाही व असल्यास तो आपण सोडला आहे असे समजुन व्यवहार पुर्ण केला जाईल याची नोंद ध्यावी. देनांक : १७/१२/२०२५

ॲंड. माधरी अशोक पाटील वकील, उच्च न्यायालय, मुंबई ऑफीस : ३०१. प्रिता को-ऑप. हो. सोसायटी. बैंव ऑफ बडोदासमोर,मनवेलपाडा रोड, विरार (पूर्व) तालुका : वसई, जिल्हा : पालघर, पिन : ४०१ ३०५ .

जाहीर सूचना

सुचित करण्यात येते की, माझे ग्राहक श्री जालिय रेअल्टी व्हेंचर एलएलपी, ज्यांचे नोंदणीकर **ज्ञार्यालय ऑफिस क्रमांक ५०१,** अटलांटा इस्टेट प्रिमायसेस सी.एस. लि.,विरवाण इंडस्ट्रियल इस्टेटजवळ, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६३, येथे आहे, हे खरेदीदार म्हणून खालील परिशिष्ट मध्ये वर्णन केलेली मालमत्ता मालक सी. इंदिरा राणी उग्रसेन भारद्वाज यांच्याकडून खरेर्द करण्याचा मानस धरून आहेत. माझ्या ग्राहकांच्य सूचनेनुसार, मी सदर परिशिष्टातील मालमत्तेबा मालकाचा हक्क तपासणी व पडताळणी क सदर परिशिष्टातील मालमत्तेबाबत किंवा तिच्य

कोणत्याही भागाबाबत विक्री, हस्तांतरण हक्कांतरण, देवाणघेवाण, देणगी, भाडेपट्टा, उप

भाडेपट्टा, भाडेहक, विकास, परवाना, तारण, भार ारणाधिकार, सुरक्षा हित, वारसा, वसीयत तराधिकार, प्रतिकूल ताबा, परिसमापन लिलाव, समझोता, इच्छापत्र, वसीयतनामा प्रोबेट, प्रशासनपत्र, देखभाल, कायद्याचा हुकूम किंवा आदेश, करार, समझोता, कायद्याचा हुकूम किंवा मालकाद्वारे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे कोणताही हक, मालकी, हितसंबंध, लाभ, दाव मागणी असलेल्या कींना/व्यक्तीसमूहांना अशी आवश्यकता आहे त्यांनी या सूचनेच्या प्रकाशनाच्य दिनांकापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत खार्ल सही करणाऱ्याकडे लेखी स्वरूपात. सर्व संबंधित सहा करणाऱ्याकड लखा स्वरूपात, सव संबाधत कागदपत्रांच्या नोटरीकृत सत्य प्रतींसह आपले दावे कळवावेत: फ्लॅट क्रमांक ६/११, २ रा मजला, द मालाड को- ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि भाराह का- आपराटव्ह हासिंग सासायटा रात., पोद्दार रोड, मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७. वरील मुदतीत तसे न केल्यास, परिशिष्टातील मालमत्तेची माझ्या ग्राहकांच्या नावे खरेदी, हस्तांतरण व हक्कांतरण ही कायद्यानुसा अपेक्षितप्रमाणे पूर्ण करण्यात येईल, असे गृहीत धरून की कोणतेही दावे किंवा हरकती अस्तित्वात

मालमत्तेचे परिशिष्ट (जमीन व त्यावरील संरचना व चाळींचे वर्णन)

नाहीत, आणि असल्यास ते त्यागलेले व सोडून

दिलेले मानण्यात येतील

कुरार गाव, तालुका बोरीवली, एम.एस.डी. येथे स्थित, सर्व्हें क्रमांक २५ (भाग), सिटी सर्व्हें क्रमांक ३५१ (भाग) असलेली संपूर्ण झोपडपट्टी जमीन, क्षेत्रफळ ४०५५.५५ ची. याड्स, समतुल ३२६०.२६ ची. मीटर, त्यावर उम्या असलेल विविध चाळी व खोल्यांसह, ज् भाडेकरू/अधिवासी यांच्या ताब्यात आहेत तसेच मालकाच्या स्वतःच्या खोल्यांसह, संस्का स्कूलजवळ, कुरार गाव, मालाड (पूर्व), मुंबई-४०० ०९७, आणि खालीलप्रमाणे सीमाबद्ध पूर्वेस : सर्व्हें क्रमांक २५ (भाग) चा पूर्वेकडीत भाग; पश्चिमेस : कुरार येथील सर्व्हे क्रमांक २५ (भाग)

उत्तरेस : कुरार येथील सन्हें क्रमांक १५ए; आणि दक्षिणेस : ४० फूट रुंद रस्ता, ज्याच्या पलीकडे कुरार येथील सन्हें क्रमांक २५ (भाग) चा उर्वरित ठिकाण : मुंबई दिनांक : १८ डिसेंबर, २०२५

श्री.अनुपम आर. शर्म

जाहीर सूचना सूचित करण्यात येते की, कोटक महिंद्रा बँक लिमिटेः ''बँक''), ही कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थाप

झालेली बँकिंग कंपनी असून, तिने वित्तीय मालमत्तेचे संपादन व पुनर्रचना आणि सुरक्षा हिताची अंमलबजावर्ण अधिनियम, २००२ (''सारफेसी अधिनियम'') यांच्य तरतृदींअंतर्गत आपले अधिकार वापरले आहेत. अतिरित्त पुख्य महानगर दंडाधिकारी, १९ वे न्यायालय, एस्प्लानेड मुंबई यांच्यासमोर दाखल प्रकरण क्रमांक ६९५/एसए/२०२३ अंतर्गत सुरू असलेल्या कार्यवाहीनुसार, श्रीमती शांती सिंग चौहान व श्री. तरुप एम. चौहान यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली होती. सदर व्यक्तींनी खालील परिशिष्ट मध्ये वर्णन केलेली निवासी मालमत्ता ("सदर जागा"), ज्यांचे ते मालव आहेत, त्यांनी घेतलेल्या पतसुविधांसाठी तारण म्हणू-गहाण ठेवली होती व त्याबाबत परतफेडीत कसर केल

सदर बँकेच्या अधिकृत अधिकाऱ्याने सारफेसं अधिनियमाच्या तरतुर्दीनुसार सदर जागेचा भौतिक ताब घेतला आहे. त्यानंतर, कायदा व लाग नियमांनसार बँकेने सदर जागेचा सार्वजनिक लिलाव आयोजित केला असन प्रवाधिक बोलीदार) म्हणून पुढे आले आहेत. त्यामुढ बँकेचा सदर जागेबाबत आमच्या ग्राहकांच्या नावे विक्री प्रमाणपत्र जारी करण्याचा मानस आहे.

प्तर्व व्यक्तींना, ज्यामध्ये वारस, कायदेशीर प्रतिनिधी भाडेकरू. अधिवासी. हस्तांतरणधारक, दावेदार, संस्था प्राधिकरणे तसेच कोणतीही इतर व्यक्ती/व्यक्तीसमूह ज्यांन सदर जागेवर सध्या किंवा भविष्यात कोणताही हक गालकी, हितसंबंध, दावा, मागणी, धारणाधिकार, भार, भाडेपट्टा, भाडेहक्क, ताबा, सुविधाधिकार किंवा कोणत्याही . स्वरूपाचा अडथळा असल्याचा दावा असेल, अशा सर्वांन या सूचनेच्या प्रकाशनाच्या दिनांकापासून ७ (सात) देवसांच्या आत आवश्यक कागदपत्रीय पुराव्यासह खार्ल सही करणाऱ्यांकडे आपले दावे सादर करण्याचे आवाहन करण्यात येते. तसे न केल्यास, असे सर्व दावे त्यागलेले व/किंवा सोडून दिलेले मानण्यात येतील आणि प्रस्तावित विक्री सर्व अशा दावे व अडथळ्यांपासून मुक्त पूर्ण करण्या

(सदर जागेचे वर्णन) फ्लॅट क्रमांक ७०३ए व ७०३बी, एकत्रितपणे १०८२ चौ. फूट कार्पेट क्षेत्रफळाचे, ''कॉन्टिनेंटल टॉवर्स'' म्हणून

ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या ७ वा मजला वर स्थित तसेच इमारतीच्या आवारातील १ (एक) चिन्हांकित नसलेल्या व खुल्या कार पार्किंग जागेचा वापर करण्याच हक्कासह, शेरली राजन रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई ४०० ५० येथे स्थित आणि सी.टी.एस. क्रमांक सी/१३०२ सी/१३०३, सी/१३१०, सी/१३१२, सी/१३०८ ती/१३०१, सी/१२९८-बी-१, सी/१२९८-बी-२ व सी/१२९९, गाव बांदा येथील भखंडांवर उभारलेली तसेच रुपये ५०/ - प्रत्येकी पूर्ण भरलेले १० (दहा) शेअर्स वैशिष्ट्यांकित क्रमांक १३१ ते १४०, कॉन्टिनेंटल टॉवर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांनी शेअर प्रमाणपत्र क्रमांक २६, दिनांक २३ सप्टेंबर, २००७ अन्वये जारी केलेले. दिनांक : १८ डिसेंबर, २०२५

कुणाल शाह, भागीदा सिग्नस लीगल वकील व सॉलिसिट युनिट क्रमांक १, पहिला मजला लालानी ऑरा इमारत ३४ वा रस्ता, डी. डी. नॅशनल कॉलेजच्या मागे खार (पश्चिम), मुंबई ४०० ०५२ ई-मेल : office@cygnuslegal.coi

गुतवणूकदारांच्या माहितीसाठी एक प्रशिक्षण आणि

म्युच्युअल फंडासंबंधी अधिक माहितीसाठी ह्या कार्यक्रमात सहभागी व्हा

नोंदणी करण्यासाठी, कृपया कॉल कराः दीपक आर्य, मोबाइलः ८९०९९ 17676. नोंदणी करण्यासाठी, कृपया कॉल करा: आशिष सिन्नरकर, मोबाइल: 98676 15133.

नोंदणी अनिवार्य आहे. नोंदणीची वेळ सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:00 पर्यंत असेल.

An Investor Education and Awareness Initiative

म्यूच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी नो युत्र करूरार (केवायसी) च्या आवश्यकता एकदाव पूर्ण करण्यासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://www.hdfofund.com/information/key-know-how येथे मेट द्या. गुंतवणुकदावांनी फक्त नोद्यांकृत म्युच्युअल फंडांसीबत व्यवहार करावा, ज्यांचा तरावील सेवीच्या वेदसाहृदयर (www.sebi.gov.in/intermediantes.html) तपासून पहार तोहंदिक, कोण्याही ध्रवारों वीच्याशी, तराव करताया किंवा त्रकार निवारणासाठी तुवारुव्यदार एप्पासी जागी शिवा इन्हेस्टर सेरिक्शन अधिकाराचीती संपर्क साथू करावात, त्याववरीय, गुंववणुकदार एप्पासी जागी शिवा इन्हेस्टर सेरिक्शन अधिकाराचीती संपर्क साथू करावात, त्याववरीय, गुंववणुकदार एप्पासी जागी शिवा इन्हेस्टर सेरिक्शन अधिकाराचीती संपर्क साथू करावता, त्याववरीय, गुंववणुकदार एप्पासी जागी कराव करावता करावीचिय्याची साथित वापासून पाहण्याची सुविधा उपस्वध्य आहे. जर एप्पासीजकट थेट केलेच्या अध्या स्वोध्यस पोहण्या वापासीच स्विधा उपस्वध्य आहे. जर एप्पासीजकट थेट केलेच्या अध्या स्वोध्यस पीटिवार्ट्य केलेच्या वापासीच स्विधा साथान झालेच साथान स्वाधान स्वाधान स्वाधान साथान झालेच्या करावी स्वधान स्वाधान स्वाधान साथान झालेच्या वापासीच स्विधान प्रतिसादा प्रतिसादान गुतवजूकदाराची समाधान झाले नाहित साथान झालेच प्रतिसादान गुतवजूकदाराची समाधान झाले नाहित साथान झालेच साथान झालेच स्वाधान स्वाधान झालेच साथान झालेच साथान

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the

public on behalf of my client that, as

er information and documents

Tender Notice No.: EL90-MX-2025 26-05RT dtd. 17.11.2025. Due date of opening as per earlier Tender Notice: 19.12.2025 to Amended 8

The other terms & conditions will remain unchanged. Like us on: f facebook.com/Wes

Pr. Chief Medical Officer, Metro Railway, Kolkata for and on behalf of the resident of India invites tender through e-tendering for the following work Name of work: Supply of Medicines, Surgical, Consumables, Pathology 8 others items from Vendors, i.e. firm/distributor/Chemist Shops. mergency basis through local purchase at TSMH, Metro Railway, Kolkata or 02 years. Closing date & time: 06.01.2026, 15.00 hrs. (IST). Validity of offer: 731 days. Website particulars: https://www.ireps.gov.in.

Abridged e-Tender Notice No.: MRTS-MED-LP-25-27R



Asset Recovery Management Branch, Bank of India Building, First Floor, 28, S. V. Road, Andheiri (W), Near Andheri West Railway Station, Mumbai – 400058. Tel No. – 26210406 / 07, Email: asset.mnz@bankofindia.co.in

For E Auction Sale Notice published in Free Press Journal & Nav Shakti (Mumbai Edition) or 03.12.2025 for e Auction dated 19.12.2025 in accounts of Mr. Jayesh Sanjay Dani, Mr Sanjay Atmaram Dani & Mrs. Sonal Sanjay Dani, <u>Sr. No. 3</u>, Description of the Property : Flat No. 622,6th Floor, Building Name Darshna CHS Ltd, CTS No. 765 & 766, 90 feet Road, Sane Guruji Nagar, Mulund East-40081 Admeasuring Carpet Area 585 sq. ft. (Symbolic Possession with Bank)

on Sale of above property stands withdrawn with immediate effect. terms & Conditions of the Auction Notice continue & remain the same.

Date : 18.12.2025 / Place : Mumbai

Authorised Officer, Bank of India

SOUTHERN RAILWAY E-TENDER NOTICE FOR THE SUPPLY OF STORES

No. E-28/2025 The Following E-Tenders / Corrigenda are Published in IREPS Website. Firms ar Requested to Login to http://www.ireps.gov.in-login>E.Tender-Goods&Services

SL. NO.	TENDER NO	DESCRIPTION	DUE DATE	QUANTITY
1	03255638	RC FOR MANUFACTURE AND SUPPLY OF PRETENSIONED PRESTRESSED CONCRETE (PSC) 1 IN 8.5 SWITCHES	05/01/2026	92 SETS
2	90257684	COMPOSITE PANTRY EQUIPMENTS	05/01/2026	50 NOS
3	90256490B	ONE COACH SET OF 180KN AIR SPRING ASSEMBLY	05/01/2026	31 SETS
4	69255510	SIEMENS LOCO SPARES.	05/01/2026	2 ITEMS
5	06251120	SHELL GADUS S5 V 42 P 2.5 GREASE	06/01/2026	2610 KGS
6	03255649	RATE CONTRACT FOR MANUFACTURE AND SUPPLY OF CHECK RAIL BLOCK	09/01/2026	10400 SETS
7	04250342	OVERHAULING KIT FOR DISTRIBUTOR VALVE	12/01/2026	1983 SETS
8	16255008A	EOT Crane 50/10 Ton Capacity	12/01/2026	1 NO
9	11250379	SOLID CORE PORCELAIN STAY ARM INSULATOR 1050 MM	12/01/2026	4859 NOS
10	16255016	CNC SURFACE WHEEL LATHE (BG)	12/01/2026	3 NOS
11	52256908A	BOGIE LOAD TESTING MACHINE - 50 TON	12/01/2026	1 NO
12	44250516C	NON-ASBESTOS 'L' TYPE COMPOSITE BRAKE BLOCK	22/01/2026	64742 NOS
13	03255630	RC FOR MANUFACTURE AND SUPPLY OF 10MM THICK COMPOSITE GROOVED RUBBER SOLE PLATES	23/01/2026	100000 NOS
14	03255661	RC FOR MANUFACTURE AND SUPPLY OF PRETENSIONED PRESTRESSED CONCRETE (PSC) SLEEPER	30/01/2026	156 SETS
15	03255642	RC FOR MANUFACTURE AND SUPPLY OF 6MM THICK NYLON CORD REINFORCED GROOVED RUBBER SOLE PLATES	04/02/2026	2906 SETS
16	03255660	RATE CONTRACT FOR MANUFACTURING & SUPPLY OF 1 IN 8.5 WELDABLE CMS CROSSING BG	11/02/2026	156 SETS
17	RC FOR GLASS FILLED 03255663 NYLON-66 (GFN-66) INSULATING LINER		13/02/2026	2000000 NOS

FIRMS ARE REQUESTED TO LOGIN TO http://www.ireps.gov.in-login>e.tender goods&services (NEW) FOR DETAILS:

THE FOLLOWING E-BID HAVE BEEN PUBLISHED IN GEM WEBSITE. FIRMS

ARE REQUESTED TO LOGIN TO www.gem.gov.in AND QUOTE AGAINST THE

FOLLOWING E-BID. MANUAL QUOTATIONS WILL NOT BE ENTERTAINED

PLAIN COPIER PAPER (V3)

CORRIGENDUM TO TENDER NOTICE NO.E-26/2025, SL.NO.9, TENDER NO. 11255010 DUE ON 02/01/2026, ITEM: JOINTLESS GROOVED COPPER CONTACT WIRE 107 SQ.MM

FIELD NAME: SL.NO.(3) OF SPECIAL CONDITION: EXISTING

GEM/2025/

READ AS: EVALUATION OF OFFERS WILL BE DONE "ITEM/CONSIGNEE WISE" FIELD NAME: SL.NO.(6) OF ELIGIBILITY CRITERIA: CONSIGNEE

QUANTITY: EXISTING

READ AS: 1] SSE/OHE/BBQ - 12.84 MT 2] SSE/OHE/PON - 23.31 MT 3] SSE/ OHE/TVT - 23.30 MT 41 SSE/OHE/SPE - 23.30 MT 5] SSE/OHE/AVD - 30.12 MT 6] SSE/OHE/AJJ - 19.66 MT 7] SSE/OHE/JTJ - 16.41 MT 8] SSE/OHE/PUT 19.66 MT 9] SSE/OHE/WJR - 19.66 MT 10] SSE/OHE/TRL - 30.12 MT 11] SSE/ OHE/KPD - 18 83 MT 12LSSE/OHE/MS - 30 12 MT 13LSSE/OHE/AB - 16 41 MT 14] SSE/KKDI - 28.631 MT 15]SSE/VLCY - 28.536 MT 16]SSE/E/CN/ERS 14.109 MT TOTAL QTY = 355.016 MT

PRINCIPAL CHIEF MATERIALS MANAGER

the amount mentioned in the Notice within 60 days from the date of receipt of the said Notice.

1. Sachin Narayan Potdar & Sharada Narayan Potadar & Sneha Sachin Acording To 7/12, S.No 124/1A C.T.S No

provisions under Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

SYMBOLIC POSSESSION NOTICE

PICICI Bank | Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No. 1 Plot No-B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane (West)- 400604

The Authorised ICICI Bank Officer under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of

Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the

Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notices to the borrower(s) mentioned below, to repay

Having failed to repay the amount, the Notice is issued to the borrower and the public in general that

the undersigned has taken symbolic possession of the property described below, by exercising powers

conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-

mentioned dates. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal

The above-mentioned borrowers(s)/guarantors(s) is/are hereby issued a 30 day Notice to repay the amount.

else the mortgaged properties will be sold after 30 days from the date of publishing this Notice, as per the

Description of Property/ Date of Symbolic

Possession

1004/3 Mauje Bala, Taluka North Solapu

Solapur- 413006/ December 15, 2025

with the property. Any dealings with the property will be subject to charges of ICICI Bank Limited.

PUBLIC NOTICE This is to inform/ notice you that Client Mr. Rakesh Venkati Dyavanapelli, has agreed to get attorned/transferred the below mentioned residential premises in his name from the name of Occupant โenant **Mrs. Deborah Himansh**เ

Thakker. Said MR. Motiram K. Puruswam handed over said room premises to Mrs. Deborah Himanshu Thakker by making Affidavit dated 11th May 2006 and said Mrs. Deborah Himanshi

If any person/s, bank, society or npany to submit your claims, nts, objections if any in respect of the below mentioned premises at my below address or at the address of The Administrative Officer (Estate), F' North Ward, Municipal Building, Bhau Daji Lad Road, Matunga, Mumbai 400019 within 14 days from :his notice, failing which, any claim/s shall be considered as waived off abandoned/given up or surrendered.

Description of the Property Room No. 34, Ground Floor, Barrack No.T/72, Vishramwadi, Bhau Daji Road, Matunga Sindhi Camp, Sion (W), Mumbai 400022. Date: 18.12.2025

Adv. Sagar Sunil Marathe Add: Shop No 03, Arvind Nagar, Opp BDD Chawl No 109, S S Amrutwar Marg, Worli, Mumbai 400018

vide registered deed BDR-9/5968/2006 & BDR-9/5968/2006 dt.26/06/2006. He died with a testament dt 14/10/2022 leaving oehind 1) Mr. Jagdeesh Rewachand Sumnani and Mrs Anu Suresh Udhwani as nis legal heirs and they claim to be his legal premises. The Hon'ble Court of Bombay has granted Probate to petition no 3525 of 2024. ALL PERSONS having any claim against in to or upon the said property or any part thereof y way of inheritance, agreement, contract sale, mortgage, possession, gift, lien, charge trust, maintenance or otherwise howsoever are hereby required to notify the same in writing along with supporting documentar evidence to the undersigned at the address given below within 14 days from the date

PUBLIC NOTICE

that my client Mr. Aayushman Tibrewal & Mrs

Manisha S Tibrewal intending to purchas

flats as described below in the schedule

hereafter from Mr. Jagdeesh Rewachand

Originally Mr. Rewachand Jashanma

umnani, purchased the schedule proper

Sumnani and Mrs Anu Suresh Udhwani

ssued accordingly. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: Flat No. 304 area adm 426 sq ft carpet an 304(A) area adm 334 sq ft carpet, aggregate area 760 so ft carpet on 3rd Floor in A Wing of Shiv Parvati CHS Ltd., Plot No RDP2, Ver18 Near Versova Telephone Exchange Versova, Andheri West Mumbai 400053 pearing CTS No 1374B/386 of Village /ersova, Taluka Andheri, within limits of Mumbai District.

nereof otherwise it will be deemed that there

are no claims and title certificate will be

Dated 17 12 2025 Ms. Deepa B Shukla Advocate High Court 601 # Rai Ashish CHS Ltd. M. G. Road, Nr Kala Hanumaji Mandir, Kandivali (W), Mumbai 400067



Galactico Corporate Services Limited

Members are hereby informed that pursuant to Section 108 and 110 of

the Companies Act, 2013, read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 22/2020 dated 15th June, 2020, 33/2020 dated 28th September, 2020, 39/2020 dated 31st December, 2020, 10/2021 dated 23rd June, 2021, 20/2021 dated 8th December, 2021 and 03/2022 dated 05th May, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations, 2015"). Secretarial Standard on General Meetings ("SS 2") and other applicable laws, rules and regulations (including any statutory modification or re-enactment thereof), the Company has, through National Security Depository Limited ("NSDL") has completed the dispatch of Postal Ballot Notice dated 17th December, 2025 ("Postal Ballot Notice") vide email on Wednesday, 17th December, 2025 to the members seeking their approval in respect of the Special Resolution mentioned in the said notice.

In compliance with the MCA Circulars, the said Postal Ballot Notice is being sent only by electronic mode to those members whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners as on Monday, 15th December, 2025 ("Cut-Off Date") received from the Depositories and whose e-mail address is registered with the Company/Depositories. Members whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners as on the Cut-Off date will only be considered eligible for the purpose of e-voting. A person who becomes a member after the Cut-Off date should treat this Notice for information purpose only.

Further, in compliance with the MCA Circulars, the Company has made necessary arrangements for the members to register their email address. Members who have not registered their e-mail address are requested to register the same (i) with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts, if the shares are held in electronic form; and (ii) Contact with RTA, if the shares are held in physical form.

The said notice will also be available on the Company's website at www.galacticocorp.com, website of stock exchange i.e. Bombay Stock Exchange of India Limited at www bseindia com and on the website of Bigshare Services Pvt Ltd at harshada@bigshareonline.com and on the website of National Securities Depositories Limited https://evoting.nsdl.com

Members are requested to provide their assent or dissent through e voting only. The e-voting facility is provided by NSDL. Some of the important details regarding the e-voting are provided hereunder:

The manner of the participation in casting votes through the remote evoting facility is provided in the notice of the Postal ballot. The said notice also contains instructions with regard to login credentials for members, holding shares in physical form or in electronic form, who have not registered their email addresses either with the Company or

heir DP.			
Commencement of e-voting period	From 9.00 a.m. (IST) on Friday, 19th December, 2025		
End of e-voting period	Upto 5.00 p.m. (IST) on Saturday, 17th January, 2025		

In case shareholders/ investor have any queries regarding E-voting, you may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and NSDL e-Voting module available at https://evoting.nsdl.com.

For Galactico Corporate Services Limited Date -17/12/2025

Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs) Branch

July 23, 2025/

18,23,178.99/-

Sincerely Authorised Officer For ICICI Bank Ltd.

Pooja Pavan Rathi Company Secretary and Compliance Officer

नि:ष्पक्ष

www.navshakti.co.in



DGIPR 2025-26/4633

Date: December 18, 2025

Name of the Borrower(s)/ Loan Account Number

Potadar - LBSHR00006662128 &

GOVERNMENT OF MAHARASHTRA, HOME DEPARTMENT (PORTS & TRANSPORT) MAHARASHTRA MARITIME BOARD

Indian Mercantile Chambers, 2nd Floor, Ramjibhai Kamani Marg, Ballard Estate Mumbai-400001. **Tel.**: 022-69041777, **Fax**: 022-69041740,

Website: https://mahammb.maharashtra.gov.in, Email: ceo.mmb@maharashtra.gov.in / ceommb@gmail.com

E-Tender Notice - (Year 2025-26)

Main Portal: https://mahatenders.gov.in Digitally signed E-Tender for following work is invited by Chief Executive Officer, Maharashtra Maritime Board, Mumbai, from Registered with

	Government of Manatashita in appropriate class and having experience in Geolechnical investigation works, for following work in 51 february Form.				
Sr. No.	Name of Work	Approximately Tender Cost in Rs.	Earnest Money Amount in Rs.	Blank Tender form amount in Rs.	Time limit for Completion of Work
1	Strengthening of Bunder Road at Nevre Dhokmale Kombyadev, Tal and Dist-Ratnagiri	30,85,797.00	31,000/-	590/-	09 Months (Including Monsoon)
2	Repairs to Jetty at Nanar Ingalwadi Jetty No.I, Tal-Rajapur Dist-Ratnagiri	29,50,998.00	30,000/-	590/-	09 Months (Including Monsoon)
3	Repiars to Jetty at Ansure Adiwadi at Ansure Tal- Rajapur Dist-Ratnagiri	24,62,722.00	25,000/-	590/-	09 Months (Including Monsoon)
4	Strengthening of Approach Road to Kurdhunda Mohalla wathar Jetty at Kurdhunda Tal Sangameshwar Dist-Ratnagiri	21,58,906.00	22,000/-	590/-	09 Months (Including Monsoon)
5	Strengthening and Black Topping to Jetty Road at Mete Bhoiwadi Tal-Khed Dist-Ratnagiri	17,95,748.00	18,000/-	590/-	09 Months (Including Monsoon)
6	Strengthening and Black Topping to Jetty Road at Tumbad Shindewadi Bhoiwadi Tal- Khed Dist-Ratnagiri	16,32,160.00	16,500/-	590/-	09 Months (Including Monsoon)
7	Repairs of Passenger Shed Near Gangrai Jetty at- Gangrai Tal-Chiplun Dist-Ratnagiri	5,72,052.00	6,000/-	590/-	09 Months (Including Monsoon)

The details can be viewed online and downloaded directly from the Government of Maharashtra E-Tendering Portal https://mahatenders.gov.in or dt. 19.12.2025 at 12:00 to 26.12.2025 at 17:00 hours (IST)*

Executive Engineer Maharashtra Maritime Board, Mumbai

Notice is hereby given to the general public and any interested parties that my client intends to purchase

2) MRS. SWAPNA SUHAIL KAK 3) SMT. RANI DOSHI (VARMA alias SMT.RANIAMAR VARMA

Immovable Property, Bungalow known as Mango Villa, admeasuring 1082.20 Sq. mtrs. Bearing Survey No. 156/1 & 135/1, C.T.S. No. 205 A/31/3 of the Village Erangal, Mal

Madh Road, and holding Ten share bearing distinctive nos. 181 to 19 (Share Certificate No. 18) a therefore are part of the above mentioned society, Suchak C operative Housing Society Ltd. P No. 2053-A/31/3, Opposite Rahe Exotica, Madh Island, Mumbai 400061 within Registration S District of Mumbai Suburban a District of Mumbai City.

Any person/persons, co-owne Banks, Corporations, Financi institutions, Courts, Quasi-judic authorities, Departments, or a other claimants having a titl interest, right, charge, lien, litigation or claims of whatsoever nature a called upon to lodge objections the abovementioned sale, if a with the supporting documents or at the below mentione address/Email, within 14 days fro publication of this notice. Failing receive any objections within days from the publication day through the below mentions communication channels only, it w be presumed that no encumbranc lie on the properties describe above and the people/institutio nterested will be presumed to ha waived their rights of any claim objection beyond the period. My Client shall thus he from to presume that the abovemention parties are the exclusive owner and right holders in possession the above described propertie without any encumbrances ar complete the transaction. DATE: 18th December 2025

Advocate Melissa Misquit Address:501, Green Lawn, Boriv West Mumbai 400 1 Phone: 93247534 Email id:misquitta.melissa2302@gmail.co

Government of India Ministry of Finance, Department of Financial Services BEFORE THE DEBTS RECOVERY TRIBUNAL - I AT MUMBAI 2nd Floor, Telephone Bhavan, Colaha Market, Colaba

BEFORE THE RECOVERY OFFICER, DEBTS RECOVERY TRIBUNAL, I WARRANT OF ATTACHMENT OF MOVABLE/IMMOVABLE PROPERTY RECOVERY PROCEEDING

Mumbai- 400 005

NO. 69 OF 2021 Exh. No. 13 Next date: 09/02/2026 ICICI Bank Limited

...Certificate Holder Versus Geetu Lal Sehwani & Anr.

...Certificate Debto

 Geetu Lal Sehwani i) 128/4, Central Railway Quarters, Wenden Avenue Road, Matunga Road, Mumbai-400 019 ii) C-01 & 02. Devi Park, Ground

Floor, C-Wing, Sai Nath Nagar, Tulinj, Near Agasthi School, Nalasopara (E), Dist. Thane-401203 ii) Spanco Telesystem & Solutions

Limited, Krishna Bhuvan, B. S Deosh Marg, Deonar, Mumbai-400 088 2. Neetu Lal Sehwani ij 128/4, Central Railway Quarters, Wenden Avenue Road, Matunga Road, Mumbai-400 019

ii) C-01 & 02 Devi Park Ground Floor, C-Wing, Sai Nath Nagar, Tulinj, Near Agasthi School, Nalc sopara (E), Dist. Thane-401203 Whereas you Geetu Lal Sehwan

have failed to pay the sum of Rs. 24,90,189/- (Rupees Twenty-Four Lacs Ninety Thousand One Hundred Eighty-Nine Only) with interest and cost thereon in respect of Recovery Certificate No. 69 of 2021 T.O.A. No. 365 of 2016 drawn up by the Hon'ble Presiding Officer; You are hereby prohibited and restrained, until further orders, from transferring, alienating, creating third party interest, parting with possession, charging or dealing with the under mentioned property in any manner and that all persons be and that they are prohibited from taking any benefit, under such transfer

Specification of property

(I) Flat C-01 & 02. Devi Park, Ground Floor, C-Wing, Sai Nath Nagar, Tulinj, Near Agasthi School, Nalasopara (E) Dist Thane- 401203 Given under my hand and seal of the Tribunal on this 12th day of December, 2025.

(MAHESH KUMAR) Recovery Office Debts Recovery Tribunal-

COMMITTEE New Kalimati Road, Sakchi-831001

JAMSHEDPUR NOTIFIED AREA

E- mail ID-jnacjsr@gmail.com

E-Procurement Notice

Tender Notice NIT No- JNAC/e-pro-25/2025-26 Date- 17.12.2025 Selection of Bidder for Dumpsite Land

Reclamation through Bio mining and

1.	Name of the work	Resource Recovery at Domuhani			
		Dumpsite under Jamshedpur Notified			
		Area Committee, Jamshedpur.			
		Rs. 11,05,17,233/- (Rupees Eleven			
2.	Estimated Cost (rs.)	Crores Five Lacs Seventeen Thousand			
		Two Hundred Thirty Three Only)			
3.	Cost of Bid Document (INR)	Rs. 25,000/- (Twenty thousand Only)			
3.		Non-Refundable.			
4.	Bid Security (INR)	Bid Security: Rs. 11,05,724.00			
5.	Time of Completion	8.9 month.			
6.	Date/Time of publication of tender	22.12.2025 at 05:00 PM			
0.	on website	22.12.2023 at 03.00 FW			
7.	Document downloading Start date	22.12.2025 at 05:00 PM			
8.	Pre bid meeting date, Time & venue	26.12.2025 at 03:00 PM, JNAC			
0.		Conference Hall			
9.	Bid Submission Start date	27.12.2025 at 05:00 PM			
10.	Bid Submission end date	19.01.2026 at 05:00 PM			
11.	Bid Opening date	20.01.2026 (Online) 03:00PM			
12.	Mode of Submission of bids	E-tendering			
12.		(http://jharkhandtenders.gov.in)			
	Name and address of office inviting	Deputy Municipal Commissioner,			
13.	tender	Jamshedpur Notified area Committee,			
		Jamshedpur.			
14.	Contact No. of procurement officer	Mr. Ajay Kumar Yadav, A.E, J.N.A.C			
15.	Helpline No. of E-procurement cell	9572649415			
Moto	1 Only a tender will be accent	tad further details can be seen on			

Only e-tender will be accepted, further details can be seen or website (http://jharkhandtenders.gov.in) Selected Firm/Company must register with UDD Jharkhand in proper class

Deputy Municipal Commissioner,

Jamshedpur Notified Area Committee, Jamshedpur PR 368811 Urban Development (25-26)_D

Public Notice

Original Sale Agreement entered between Virwani Construction and Devkibai Harida Gandhi, Unit No. 43, A to Z Ind. Estate, G.F Marg, Lower Parel situated on C.S. No. 439 440, 1/269 (part), 267, 1/267, 2/267 and 3/267 of Lower Parel Division have been misplaced/lost.

Police complaint has been made for the same on 08/12/2025, Lost Report No Anyone finding the above please contact Adv Leons Thomas 9867500322

mahindra epc MAHINDRA EPC IRRIGATION LIMITED Regd. Office: Plot No.H-109

MIDC Ambad, Nashik - 422 010 Email: info@mahindrairrigation.com Website: www.mahindrairrigation.com CIN No. - L25200MH1981PLC025731

NOTICE TO ALL SHAREHOLDERS HOLDING SHARES IN PHYSICAL FORM SPECIAL WINDOW FOR **RE-LODGEMENT OF TRANSFER** REQUESTS FOR PHYSICAL SHARES

Notice is hereby given that pursuant to the Securities and Exchange Board of India(SEBI)
CircularNo. SEBI/HO/MIRSD/ MIRSDPoD/ P/CIR/2025/97 dated July 02, 2025, a special vindow is being opened for a period of six (06 nonths from July 07, 2025 to January 06, 2026 o facilitate re-lodgment of Transfer Requests of Physical Shares. This facility is available for transfer deeds that were lodged prior to April 01, 2019, but were rejected/returned/not ttended due to deficiency in the documents/

All transfer requests that are duly rectified and re-lodged during the aforesaid period will be processed through the transfer-cum-demat node, i.e., the shares will be transferred and ssued only in dematerialized form. Accordingly, the lodger(s) must have an active

e-lodgment requests, along with all requisite documents, including the Client Master List CML), duly executed transfer deed(s), original share certificate(s),and any other cessary documents to the Company and/or M/s KFIN Technologies Limited, the Company's Registrar within the stipulated imeline, from 9:00 a.m. to 5:00 p.m. on all orking days, at the contact details provided

KFIN Technologies Limited Number 31 & 32 Financial District Gachibowl Hyderabad 500 032

Email ID einward.ris@kfintech.com

For Mahindra EPC Irrigation Limited Ratnakar Nawghare

Company Secretary & Compliance Officer Membership No. A8458 Date: 18th December 2025

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that my client

M/s. ICON ENTERPRISES, a registered ARVIND K. SHAH & MR. JAYESH JHOBALIA having its address at Shop Ft. Road, Off. Ambadi Road, Vasai Road (W), Taluka Vasai, District Palghar, hereby INFORM TO THE PUBLIC AT LARGE tha my Clients abovenamed hereby Cancel Revoke and Terminating the Deed o Conveyance dated 4th March, 2022 entered into by my client in favour of M/s Yukti Infra Project LLP, a Limited Liabilit Partnership, having its address at 302, C Wing, Water-Ford Building, above Navnee Motor, C.D. Barfiwala Lane, Andheri(W Mumbai-400 058 in respect of the proper mentioned in the Schedule writte

Public hereby caution not to purchase enter into any Agreement for Sale or such and/or Commercial premises in the building under construction on the propert mentioned below

Inspite of the above CAUTION NOTICE. any person, Company, Partnership firm LLP and/or any other entity enter into an such transaction and/or execute an documents pertaining the below mentioned property, the same shall not be binding upon my clients and no such claim will be entertained by my clients abovenamed i

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO ALL THAT piece and parcels of plot of land bearing Survey No.43, Hissa No.2 corresponding to CTS No.199 admeasuring 367.8 Sq.mtrs., land bearing Survey No.38, Hissa No.4, corresponding to CTS No.197, admeasuring 395. Sq.mtrs, land bearing Survey No.38, Hiss No. (part), corresponding to CTS No.216/0 admeasuring 784.4 Sq.mtrs and land bearing Survey No.38, Hissa No.5 corresponding to CTS No.198 admeasuring 394 Sq.mtrs. in aggregate admeasuring 1942.10 sq.mtrs situated lying and being at village Valnai, Taluka Borivali, Disrict Mumbai Suburban District. Dated this 18th day of December, 2025

(GIRISH KEDIA) Advocate for M/s. ICON ENTERPRISES. 303, 3rd floor, Yashwant Chambers

B. Bharucha Marg, Behind Khybe Restaurant, Fort, Mumbai-400 001 Mobile - 98922 60588

DEMAND NOTICE

NOTICE UNDER SECTIONS 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS &BANKRUPTCY ACT, 1993 AND RULE 2 OF SECOND SECHEDULE TO THE

RP NO. 13 OF 2024 **RECOVERY PROCEEDINGS NO. 13 OF 2024 ORIGINAL APPLICATION NO. 123 OF 2019**

DCB BANK LTD (formerly known as "Development Credit Bank Limited")

Mr. Ankit R. Narawne and Ors Defendant/Certificate Debtor 1. Mr. Ankit R. Narawne,

Society Ltd., Waghbil, Thane (West), Navi Mumbai 400615. Flat No. 804, 8th floor, Orelm Grace, Marve Road, Orlem, Malad (West), Mumbai - 400064 . Mrs. Anita Narawne, The Defendant No. 2. Flat No. 704/B, 7th floor, Prestige Residency, Primrose Azelya Co-operative Housing

Flat No. 804, 8th floor, Orelm Grace, Marve Road, Orlem, Malad (West), Mumbai - 400064 3. M/s. Shree Enterprises, The Defendant No.3, B-2, Devproyag Co-operative Housing Society Ltd., Bhakti Mandir Marg, Thane (West), Thane 400 602

Flat No. 804, 8th floor, Orelm Grace, Marve Road, Orlem, Malad (West), Mumbai - 400064. 4. M/s. Nexus Garments. The Defendant No.4.

B-2, Devproyag Co-operative Housing Society Ltd., Bhakti Mandir Marg, Thane (West), Flat No. 804, 8th floor, Orelm Grace, Marve Road, Orlem, Malad (West), Mumbai - 400064

per Recovery Certificate drawn up in O. A. No. 123 of 2019 by the Hon'ble Presiding Officer .DRT-II. Mumbai. The applicant is entitle to recover the sum of amount of Rs. 1,32,86,349/- (Rupees One Crores Thirty Two Lakhs Eighty Six Thousand Three Hundred Forty Nine Only) along with future interest @09.98 % per annum w.e.f. 26.03.2018 till recovery from the M/s. Sai Enterprises and Ors jointly and severally.

In addition to the sum aforesaid, you will also be liable to pay:-

(a) Such Interest as is payable for the period commencing immediately after this notice of the certificate/ execution proceedings. (b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this Notice and

further proceedings.

(Bhavishya Kumar Azad) Recovery Officer Debts Recovery Tribunal No. II

Mulkhraj Jain

FORM NO.16 (Under the Bye-Law No.35)
NOTICE

nember of the Yusuf Building Premise

Co-operative Society Ltd., having address

s notice, with copies of such document

d other proofs in support of their claims

erest of the deceased member in the operty of the Society, if no claims

iections are received within the period

escribed above, the Society shall be fre deal with the shares and interest of th

ceased member in the property of the

ciety in such manner as is provided

all be dealt with in the manner provided

der the bye-laws of the Society. A copy of

e registered bye-laws of the Society is allable for inspection, in the office of the ociety with the Secretary of the Society

tween office hours, from the date of

blication of the notice till the date of piry of its period.

Co-operative Society Ltd. 9, Abdul Rehman Street, Pydhonie,

ate: 18-12-2025.

Yusuf Building Premises

Mumbai - 400 003

Hon, Secretary

der the bye-laws of the Society.

Mumbai-400 003, and holding Premises No. 01 on the Ground floo

without making any nomination.

Late Mr. Mandeepraj

at 9. Abdul Rehman Street, Pydhoni given by my client MR. RAMCHANDRA PUNDLIK KADAM AND MR. RAMCHANDRA KADAM, that the building of the Society, died on 29-10-2025 original Share Certificate (equity The Society hereby invites claims or shares each of rupees 100/-) issued by INDIA CORRUGATING
INDUSTRIES PVT LTD in respect of objections from the heir or heirs or other claimant or claimants* objector or objectors to the transfer of the said shares and interest in the name of Mrs. Rita Mandeep the Commercial Shop No.B-19, situated at Site Estate Premises Jain who is the wife of the decease ember in the property of the Society within beriod of 15 days from the publication o

Ltd. Ghatkopar Mahul Road. Chembur, Mumbai- 400074, has been lost/misplaced and failed to trace the same after deligent search the Details of the share certificate are as follows: Share Certificate No.: 124 Distinctive Nos.: 967 to 1002 Number of Shares: 36. Any person or any authority having

any claim, objection, or interest in espect of the above share certificate is hereby required to notify the undersigned/the Society at address given below within 14 days from the date of publication of this notice. If no claim is received within the stipulated time, the Society/Company will proceed to issue a duplicate share certificate, which Shall be considered valid.

Date: 18/12/2025

PUBLIC NOTICE tice is hereby given that my client, Mr. akash Jawerchand Rathod, has lost or

Permanent Alternate Accommodation cuted between M/s. Deekay Developers Mr. Jawerchand Multanmalii Rathod and istered before Sub Registrar, Mumbai 1 under serial nos. BBE1/6064/2014 or 07/2014 in respect of Flat No. 701 or of the building known as Deekay lace standing on the plot of land bearing dastral Survey No. 753 of Mazgaor rision, in the Registration District o mbai City, situated at Rambhau Bhogale rg, Ghodapdeo, Mumbai-400 033. placed/lost Report in that connection

istered with the Kalachowki Police

ition, Mumbai on 16/12/2025 with los

placed original Agreement for Allotmen

ort No. 167757-2025. ny person who finds the above-mentioned ninal agreement, is requested to hand or the same to me at below mention dress and any person having any claim or ection against or to the above said Flat or led upon to make the same known to me writing together with the documentar of in support thereof at Office No. 102, 1 or Podium, Veer Mahal, Bharat Mata nction, Dr. B. A. Road, Lalbaug, Mumbai 012 within the period of 14 (Fourteen) s from the date of publication of this e, failing which claims, if any shall not be nertained or considered and shall be

deemed to have been waived or abandoned for all intents and purposes and not binding At Mumbai, dated this 18th December, 2025.

(Shrenik Baliya)

Mumbai High Court HOUSE NO 256, SHRI SWAMI SAMARTH BUNGLO, NR. SHANKAR TEMPLE. SHANKAR MANDIR GOTHIVLI GAO, RABALE, NAVI MUMBAI - 400 701. **PUBLIC NOTICE** TO WHOMSOEVER IT MAY CONCERN this is to inform all the public that, in

/illage - Shirsad, Tal. Vasai, Dist. Palgha 1). Survey No. 33/2, Hissa No. C/1, Tota Area 11-90-00 R. Sq. M., Assessment Rs 356.96 Paise, 2). Survey No. 33/2, Hissa No. C/2, Total Area 7-48-00 R. Sq. M. ssessment Rs. 224.37 Paise, 3). Surve No. 33/2, Hissa No. C/6, Total Area 8-69 00 R. Sq. M., Assessment Rs. 260.4aise, this land is owned by M/S, SEETA ASSOCIATES, Partner 1). Dhananjay Baijnath Gupta (H.U.F.), 2). Ajay Baijnath Gupta (H.U.F.), 3). Sanjay Baijnath Gupta norugh Karta Prathamesh Sanjay Gupta H.U.F.), 4). Vidya Vijay Gupta, the owner f the property, has applied to the Vasa Virar City Municipal Corporation office fo permission to construct in the said property and they have entrusted the natter to me for examination as to hether their ownership right in this roperty is undisputed and free from encumbrances. However, if any persor or entity claiming any right, title, interest laim, or demand whatsoever in respec of the said property, whether by way o mortgage, charge, lien, inheritance, trust gift, sale, exchange, donation, tenancy, o therwise, is hereby required to subm heir objections, if any, along wit locumentary evidence, in writing, at ou office situated at Shop No. 01 Shantideep Building, Gurunanak Nagar Navghar, Vasai Road (West), Taluk Vasai, District Palghar, within 14 fourteen) days from the date o publication of this notice. If no objection of laim is received within the aforesai period, it shall be presumed that the said property is free from all encumbrance and adverse claims, and a title clearance

Adv. Ashok Kumar S. Mishra Mob:- 9326443212 Date:18/12/2025 Place : Vasai

tating that the property is undispute

ind unencumbered shall be issued

BDH INDUSTRIES LIMITED Registered Office.: Nair Baug, Akurli Road, Kandivli East, Mumbai-400 101

Tel. No.: 022-61551234 Email: investors@bdhind.com Website: www.bdhind.com CIN: L24100MH1990PLC059299 SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Notice is hereby given in terms of SEBI Circular SEBI/HO/MIRSD/ MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 2^{nd} July 2025, the transfer requests of physical shares which were rejected / not attended , returned to the lodger due to deficiency in documents before 1st April 2019 can be re-lodged for registration of transfer deeds during this special window opened from 7th July 2025 to 6th January 2026 after rectifying the errors and submitting the original documents to MUFG Intime India Private Limited - the Registrars and Transfer Agent (RTA) of the Company at C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri

Please contact RTA for further information in this regard. The shares that are re-lodged for transfer, if approved will be issued only in demat mode. The lodger must have a demat account and provide client master list (CML) alongwith the share certificates and original documents to RTA. Transfer requests submitted after 6th January 2026 will not be accepted by the Company / RTA.

Marg, Vikhroli West, Mumbai-400083 Tel. No.: +91-22-66568484

Email Id: csg-unit@in.mpms.mufg.com Website: https://in.mpms.mufg.com.

For **BDH Industries Limited** sd/-

Place: Mumbai Date: 17th December, 2025

Nikita Phatak **Company Secretary**

FORM NO. 14 [See Regulation 33(2)] Through Regd., AD/Speed Post, Affixation, Dasti

DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 2, AT MUMBAI Ministry of Finance, Government of India (Govt. of India, Ministry of Finance) 3rd Floor, MTNL Bhavan, Strand Road, Colaba Market, Colaba, Mumbai-400005

INCOME TAX ACT, 1961.

Next Date: 16.01.2026

... Applicant/Certificate Holde

The Defendant No.1 lat No. 704/B, 7th floor, Prestige Residency, Primrose Azelya Co-operative Housing

Society Ltd., Waghbil, Thane (West), Navi Mumbai 400615.

This is notify that a sum of Rs. 1.32.86.349/- (Rupees One Crores Thirty Two Lakhs Eighty Six Thousand Three Hundred Forty Nine Only) has become due from you as

You are hereby directed to pay the above sum within 15 days of the receipts of the notice failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts and Bankruptcy Act, 1993 and Rules there under.

Warrant and other process and all other proceedings taken for recovering the You are hereby ordered to appear before the undersigned on 16.01.2026 at 12.05 pm fo

Given under my hand and the seal of this Tribunal on this 12th day of December, 2025. Seal of the Tribunal Mumbai SEAL